

August 28, 2024

To The Listing and Compliance Bombay Stock Exchange Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai - 400 001 Fax No. 91-22-22722039/41/61 Email: <u>corp.relations@bseindia.com</u> Re: BSE – Scrip Code: 532764 To The Listing Department The National Stock Exchange of India Ltd "Exchange Plaza" Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 Fax No. 91-22-26598237/38 <u>cmlist@nse.co.in</u> <u>cmtrade@nse.co.in</u> NSE: GEECEE

### Dear Sir/Madam,

### Sub: Newspaper Cuttings - Notice of 40th Annual General Meeting & Details of E-voting.

Pursuant to the provisions of Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisement published today i.e. Wednesday, August 28, 2024 in **"Business Standard"** in all India editions, in English Language and in **"Pratahkal"** Mumbai Edition, in Marathi Language in relation to the Fortieth (40<sup>th</sup>) Annual General Meeting of the Company.

A print layout copy of the same is enclosed.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours Truly,

For GEECEE VENTURES LIMITED

DIPYANTI JAISWAR COMPANY SECRETARY MEMBERSHIP NO. A41024 PLACE: MUMBAI ENCL: AS ABOVE

> ✿ GeeCee Ventures Limited 209-210, Arcadia Building, 2<sup>nd</sup> Floor, 195, Nariman Point, Mumbai 400021. CIN No. L24249MH1984PLC032170

www.geeceeventures.comgcvl@gcvl.in

91-22 4019 8600

## Kkalpana Industries (India) Limited

CIN: L19202WB1985PLC039431 Regd. Office: BK Market, 16A, Shakespeare Sarani, 4th Floor, Room No. 3, Kolkata - 700071, Telephone: 91-033-4064 7843 E-Mail: kolkata@kkalpana.co.in Website: www.kkalpanagroup.com

NOTICE TO MEMBERS IN RESPECT OF 39th ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

The Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide its General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 (collectively referred to as "MCA Circulars"), and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIRP/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/ HO/CFD/CFD-PoD2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 (collectively referred to as "SEBI Circulars") permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members at a common venue till 30th September, 2024. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), SEBI Circulars and MCA Circulars, the 39th AGM of the Company will be conducted through VC / OAVM on Friday, the 27th day of September 2024, at 4:00 p.m. (IST). The deemed venue for the 39th AGM will be the registered office of the Company at BK Market, 16A, Shakespeare Sarani, 4th Floor, Room No. 3, Kolkata - 700071.

Further, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 21st September 2024 to Friday, 27th September 2024 (both days inclusive) ("Book Closure Dates"). The cut-off date for the purpose of ascertaining the eligible shareholders to participate in the AGM, is 20th September 2024.

In compliance with provisions of MCA Circulars and SEBI Circulars, the notice of AGM including details and instructions for emote e-voting/e-voting at AGM, will be dispatched electronically to the respective E-mail address of those members whose E-mail IDs are registered with the Company/Registrar and Share Transfer Agents ("RTA") of the Company or with their respective Depository Participants ("DP")

In this regard, the member who's E-mail Ids for communication is not registered with the Company/RTA/ DP is requested to update he same by following the below instructions

### Members holding shares in Demat Mode

Members holding shares in Demat Mode are requested to update their E-mail ID and/or Bank Mandate with their respective DP. Members holding shares in Physical Mode

Members holding shares in physical mode are requested to send a request to the Company's RTA, C B Management Services Private Limited on their E-mail address rta@cbmsl.com with Subject Line "E-mail Registration-Kkalpana Industries (India) Limited" mentioning/attaching:

For registering the E-mail ID

Folio No Name of the Shareholder (as in Share Certificate) Scan copy of Share Certificate Self-attested copy of PAN and

Self-attested copy of Aadhaar/Voter ID/ Passport

The AGM Notice will also be made available on the website of the Company at https://kkalpanagroup.com/investor-relations/ and also on the NSDL's website at https://www.evoting.nsdl.com and could also be accessed from the website of Bombay Stock Exchange at www.bseindia.com and that of Calcutta Stock Exchange at www.cse-india.com.Members can join the AGM only through VC/OAVM and instructions for joining the AGMare provided in the Notice of the AGM. Members participating in the AGM

through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum, under section 103 of the Companies Act, 2013. The Company is also providing the Remote E-voting facility (prior to AGM) as well as E-voting facility (during the meeting) to all its members to cast vote on all resolutions set out in the Notice of AGM. Members who do not cast their vote through Remote E-Voting will be allowed to cast vote through E-Voting at AGM. Instructions for E-voting (both Remote and at the meeting) is provided in the Notice of the AGM.

Any person who acquires shares and becomes member of the company after the date of electronic dispatch of Notice of the AGM and holds shares on the cut-off date may obtain the login id and password by following the instructions as mentioned in the Notice of the AGM or sending request at evoting@nsdl.co.in

The above information is issued for the information and benefit of all the members of the Company and is in compliance with MCA Circulars and SEBI Circulars, as applicable

For Kkalpana Industries (India) Limited

Swati Bhansali (Membership No. ACS 52755)

**Company Secretary** 

Date: 27.08.2024 Place: Kolkata



J. G. Chemicals Limited Adventz Infinity@5, Unit No. 1511, Street No. 18, BN Block, Sector - V, Salt Lake City, Kolkata - 700 091, India,

Email: corporate@jgchem.com | Web: www.jgchem.com CIN: L24100WB2001PLC093380

### NOTICE OF THE 23<sup>RD</sup> ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Twenty-third Annual General Meeting (23rd AGM) of the Members of the Company will be convened on Thursday, the 19th day of September, 2024 at 02:00 P.M. through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules frame thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 02/2021 dated dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 19/2021 dated Boeember, 2021, Circular No. 04/2021 dated December 14, 2021, Circular No. 02/2022 dated May 5, 2022 and Circular No. 09/2023 dated September 25, 2023 ("MCA Circulars") and SEBI Circular No. SEBI/ HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/ CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CDD-2/P/CIR/2023/167 dated January 5, 2023 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CDD-2/P/CIR/2023/167 dated Corther 7, 2023 issued by the Serurities SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), which does not require the physica presence of the Members at a common venue. Pursuant to Section 91 of the Companies Ac 2013, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 13, 2024 to Thursday, September 19, 2024 (both days inclusive)

The Notice of the 23rd AGM and the Annual Report of the Company including the financia statements for the financial year ended 31<sup>th</sup> March, 2024 ("Annual Report") has been sent on 27<sup>th</sup> August, 2024 only through electronic mode to all those Members and other stakeholders, whose email addresses are registered with the Company or with the Company's Registrar and Share Transfer Agent, namely, KFin Technologies Ltd ("RTA") or with their respective Depository Participants ("Depository"), in accordance with the MCA Circulars and the SEBI Circular. The requirements of sending physical copies of the Notice of the 23<sup>st</sup> AGM and Annual Report to the Members and other stakeholders have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India ("ICSI") and Regulation 44 of the SEBI Listing Regulations read with MCA Circulars and SEBI Circulars the Company is providing the remote e-Voting facility to all its Members to cast their votes or all Resolutions which is set out in the Notice of the 23rd AGM. Members have the option to cas their votes on any of the Resolutions using the remote e-Voting facility or through e-Voting during the 23rd AGM. Detailed procedure for remote e-Voting / e-Voting during the AGM is provided in the Notice of the AGM



Registered Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400013 Tel No.: 022-6606 9000 Fax: 022-6656 2699 Corporate Identity Number: U65990MH1991PLC060670 Website: www.tatacapital.com

### POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that Tata Capital Limited ('the Company') is seeking approval of the Equity Shareholders ('Members') of the Company by way of postal ballot through remote e-voting on the following resolution

Type of Resolution	Description of Resolution
Ordinary Resolution	Material Related Party Transaction(s) with Tata Sons Private Limited

The Postal Ballot Notice ('Notice') is available on the website of the Company at www.tatacapital.com, the website of the National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchanges on which the Non-Convertible Debentures ('NCDs') of the Company are listed i.e. BSE Limited ('BSE') at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ('NSE') at

In compliance with the provisions of the Companies Act, 2013, and the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, and subsequent circulars issued in this regard, the latest being 9/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs (collectively called 'MCA Circulars'), the Company has sent the postal ballot notice on August 27, 2024 ONLY through electronic mode, to those Members whose e-mail addresses are registered with the Depositories and whose names are recorded in the Register of Members / List of Beneficial Owners as received by the Company from Depositories/ Link Intime India Private Limited (formerly TSR Consultants Private Limited, merged with Link Intime India Private Limited), the Company's Registrar and Transfer Agent ('RTA'), as on August 23, 2024 ('Cut-off date'), Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope has not been sent to the Members for this Postal Ballot. The Company has completed dispatch of the said Notice on August 27, 2024.

The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility to its Members. The remote e-voting period commences on Wednesday, August 28, 2024, from 9.00 a.m. (IST) and ends on Thursday, September 26, 2024, at 5.00 p.m. (IST). The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Voting rights of the Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Cut-off date. Once vote on a resolution is cast, the Member will not be able to change it subsequently. Please note that communication of assent or dissent of the Members would only take place through the remote e-voting system. Only those Members whose names are recorded in the Register of Members / List of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date will be entitled to cast their votes by remote e-voting.

To facilitate Members to receive this Notice electronically, the Company has made arrangements with its RTA for registration of e-mail addresses in terms of the MCA Circulars. Members who have not registered their e-mail addresses with their Depositories may register the same with the RTA on or before 5:00 p.m. on Monday, September 16, 2024, basis which, the NSDL will provide the Member with a copy of the Notice. The procedure to register e-mail address with the RTA and the procedure for remote a-voting is provided in the Notice.

The Board of Directors of the Company has appointed Mr. P. N. Parikh (Membership No. FCS 327, CP No. 1228) or failing him Mr. Mitesh Dhabliwala (Membership No. FCS 8331, CP No. 9511) of M/s Parikh & Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the postal ballot process in a fair and transparent manner

The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company, or any other person authorized by the Board, after scrutiny of the votes cast, on the result of the Postal Ballot on or before Sunday, September 29, 2024, The Scrutinizer's decision on the validity of votes cast will be final. The results of the voting conducted by Postal Ballot along with the Scrutinizer's Report will be made available on the website of the Company at www.tatacapital.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and intimated to BSE and NSE. where the NCDs of the Company are listed, on or before Sunday, September 29, 2024. Additionally, the result will also be placed on the notice board at the Registered Office of the Company.

In case of any queries, Members may write to the Company at investors@tatacapital.com. Members can also refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no(s).: 022-48867000 / 022-24997000 or send a request to Mr. Sagar S. Gudhate, Senior Manager - NSDL at evoting@nsdl.com

> By Order of the Board of Directors For Tata Capital Limited

Sarita Kamath Head – Legal and Compliance & Company Secretary



Registered Office: Jagran Building, 2, Sarvodaya Nagar, Kanpur-208005 Tel: +91 512 2216161 Website: www.jplcorp.in, E-mail: investor@jagran.com

NOTICE OF 48<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION NOTICE is hereby given that the 48th Annual General Meeting ("AGM") of the members of Jagra Prakashan Limited ('the Company') will be held on Tuesday, September 24, 2024 at 12:30 p.m. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM), in compliance with the plicable provisions of the Companies Act. 2013 ("the Act") and the Rules made thereunder and e Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirement Regulations, 2015 ("the Listing Regulations"), read with General Circular No. 14/2020 dated Apr 08, 2020, and subsequent circulars issued in this regard by the Ministry of Corporate Affairs ("MCA") the latest being General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 (collectively referred to a "MCA circulars"), and circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") date January 5, 2023 and October 7, 2023 and other pertinent circulars (collectively referred to as "SEB circulars"), to transact the businesses as set out in the Notice of the AGM dated August 10, 2024 ("the Notice") through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act

In compliance with the relevant circulars, the Notice setting out the businesses to be transacted a the AGM and Annual Report of the Company for the financial year 2023-24 have been sent through electronic mode on Tuesday, August 27, 2024 to those shareholders, whose e-mail addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Private Limited ("KFintech" / "RTA"), Depository Participants or Depositories. The aforesaid documents



### NOTICE FOR INVITING BIDS

5

GIL invites Bid through GeM portal route for Bid for purchase of Printers and Scanner on behalf of Various Govt. Departments within the State of Gujarat floated on GeM portal (GEM/2024/B/5318231 Dated: 27-08-2024) For more details visit to: https:/gil.gujarat.gov.in & GeM portal.

- Managing Director

alit.	ICRIER AND VODAFONE IDEA CENTRE FOR TELECOM
INVICT UNIT HE HIDDE	(Formerly Known as IIMA Idea Telecom Centre of Excellence) Registered office: Plot No. 16-17, Pushp Vihar Institutional Area, Sector-6, Saket, New Delhi-110017 Tel.: 011-43112400, E-mail ID: invict@icrier.res.in, CIN: U64201GJ2008NPL054773
	NOTICE ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Sixteenth Annual General Meeting of the members of ICRIER AND VODAFONE IDEA CENTRE FOR TELECOM (Formerly Known as IIMA Idea Telecom Centre of Excellence) will be held on Monday 16 th September 2024 at 12:30 P.M. through video conferencing/any other audio-visual means, in compliance with all the applicable provisions of Companies Act, 2013 and rules made thereunde The notice of AGM and the Financial Statements for the Financial Year 2023-24 along with the Director's Report, Auditor's Report and other documents required to be attached thereto (Collectively referred to as "Annual Report") has been sent to all the members of the company whose e-mail addresses are registered with the company. Members who have not réceived any communication regarding the above-mentioned matter are requested to reach out to us at Email ID: <u>invict@icrier.res.in;</u> hkaur@icrier.res.in; ajaiswal@icrier.res.in and Telephone No: 011-43112489, 43112400, 43112429

For ICRIER and Vodafone Idea Centre for Telecom Place: New Delhi Date: 27th August, 2024 Harleen Kaur Obero Director



## NOTICE OF THE 40<sup>™</sup> (FORTIETH) ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Fortieth (40th) Annual General Meeting ("AGM") of GeeCee Ventures Limited ("Company") will be held on Thursday, September 19, 2024 at 04:00 PM IST via Video Conference / Other Audio Visual Means ("VC/OAVM") in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 ("ACT") read with General circular No(s). 14/2020, 17/2020, 20/2020, 39/2020, 2/2021, 02/2022, 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, December 31, 2020, January 13, 2021, May 05, 2022, December 28, 2022 respectively, and the latest being 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), in Securities and Exchange Board of India ("SEBI") circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 May 13, 2022, circular no. SEBI/HO/OFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023, Circular no. SEBI/HO/DDHS/P/CIR/2023/0164 dated October 06, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 and SEBI (Listing Obligations and Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") to transact the business as set out in the notice convening the ("AGM").

The Notice of the AGM together with the Explanatory Statement thereto unde Section 102 of the Act along with the Audited Standalone and Consolidated Financial Statements, Board's Report and the Statutory Auditor's Report (collectively referred to as "Annual Report") thereon for the Financial Year ended March 31, 2024 has been sent on Tuesday, August 27, 2024 by electronic mode to all the members whose email addresses are registered with the Company/Depositories Participants ("DP's")/ Registrar and Transfer Agent ("RTA"), in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Regulations The Notice of the 40<sup>th</sup> AGM and the Integrated Annual Report for the financial year 2023-24 are also on the website of the company at www.geeceeventures.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website on the service engaged by the Company i.e. National Securities Depository Limited "NSDL") at www.evoting.nsdl.com

### VOTING THROUGH ELECTRONIC MODE (E-VOTING):

Pursuant to the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company i pleased to provide all its Members the facility to cast their vote electronically hrough the remote e-voting services provided by NSDL. Members of the Company holding shares in physical or dematerialized form as on the cut-off date .e. Thursday, September 12, 2024, may cast their vote through remote e-voting. All the Members are informed that

- a) The business as set out in the Notice of 40th AGM may be transacted through remote e-voting or e-voting at the AGM;
- b) The cut-off date for determining eligibility to vote by remote e-voting or by e voting at the AGM shall be Thursday, September 12, 2024. c) The remote e-voting shall commence on Monday, September 16, 2024,
- (9.00 a.m. IST). d) The remote e-voting shall end on Wednesday, September 18, 2024, (5.00
- p.m. IST).

Date: August 27, 2024

Place: Mumbai

### **RISHI TECHTEX LIMITED** CIN: L28129MH1984PLC03200

Registered Office : 612, Veena Killedar Industrial Estate, 10-14, Pais Street, Bycula (West), Mumbai-400 011. let. No. (022) 23075677 / 23074585 Fax No. (022) 23090022 Web. : www.rishitechtex.com Email : info@rishitechtex.com NOTICE OF 40<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING INFORMATION ON REMOTE E-VOTING, BOOK CLOSURE AND RECORD DATE Otice is hereby given that the 40<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Members of Rishi Techtex Limited is scheduled to be held on Friday, 20th September, 2024 a 11.00 a.m. through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM) t ransact the business as set out in the Notice of the 40th AGM. Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the Financial Ye ended 31st March, 2024 have been emailed to the Shareholders on 27th Augus 2024 via email, to all the Members whose email ids are registered with the Compar Depository Participant(s). The Annual Report alongwith the Notice of the AGM, a

Iso available on the website of the Company at www.rishitechtex.com. n view of the Outbreak of the COVID-19 Pandemic, the Ministry of Corporate Affair 'MCA') has, vide its Circular No. 09/2023 dated September 25, 2023, and Circula o. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 issued b Securities and Exchange Board of India ("SEBI") (hereinafter collectively referred to as "Circulars"), companies are allowed to hold AGM through VC / OAVM, without the physical presence of members at a common venue. In compliance with th provisions of the Companies Act, 2013 ('the Act'), Securities and Exchange Boar of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 201 'SEBI Listing Regulations') and MCA Circulars, the 40th AGM of the Company will be held through VC/OAVM. Shareholders can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only, (which is being availed by the Company from CDSL), the details of which are provided by the Company in the AGM Notice.

In compliance with the Ministry of Corporate Affairs ('MCA') has, vide its Circular No

The remote e-Voting facility will be available during the following period:

Remote e-Voting start date and time Sunday, 15th September, 2024 at 9:00 a.m. (IST) Remote e-Voting end date and time Wednesday, 18th September, 2024 at 5:00 p.m. (I m. (IST

During this period, Members of the Company, holding shares in the physical or dematerialized form, as on the cut-off date of Thursday, the 12<sup>th</sup> September 2024, may cast their votes electronically, as set out in the Notice of the 23<sup>th</sup> AGM through electronic voting system ('remote e-Voting') of National Securities Depository Limited (NSDL) or through e-Voting during the AGM. The remote e-voting module shall be disabled by NSDI for voting thereafter. The Members who have cast their votes by remote e-Voting on the Resolutions prior to the AGM may attend / participate in the AGM through VC/OAVM bu shall not be entitled to cast their votes on such Resolutions again.

- The voting right of shareholders shall be in proportion to their share in the paid-up equil share capital of the Company as on the cut-off date, being Thursday, the 12th Septembe 2024. Once the vote on a Resolution is cast by the Member, the Member shall not be allow to change it subsequently. A person who is not a Member as on the cut-off date should trea this Notice of the 23rd AGM for information purpose only
- In line with the MCA Circulars and SEBI Circular, the Notice of the 23rd AGM and the Annua Report of the Company have been uploaded on the website of the Company a www.jgchem.com and the Annual Report can also be viewed at the link https:/ ttps://jgchem.com/investor-relations/. The Notice and the Annual Report of the Compan can also be accessed from the websites of the Stock Exchanges, namely, National Stock Exchange (NSE) at <u>www.nseindia.com</u> and BSE Limited (BSE) at <u>www.bseindia.com</u> respectively and is also available on the website of NSDL (Agency for providing the Remote e-Voting facility) at www.evoting.nsdl.com.
- Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the Notice is sen through e-mail and holding shares as of the cut-off date i.e. Thursday, the 12<sup>th</sup> September 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or Registrar and Share Transfer Agent (RTA). However, if he/she is already registered wi NSDL for remote e-Voting, then he/she can use his/her existing user ID and password for casting their votes. Individual shareholders holding securities in electronic mode and who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending o the Notice and holding shares as of the cut-off date may follow the steps mentioned in the Notice of the 23rd AGM
- Members are requested to express their views/send their queries in advance mentioning their Name, DP ID and Client ID number / Folio No., Email ID, Mobile No. at <u>cs@jgchem.com</u> till 4 p.m. (IST) on Sunday, 15th September, 2024. Members who would like to ask question during the 23rd AGM of the Company need to register themselves as a speaker by sending their requests preferably along with their questions mentioning their Name, DP ID and Clien ID number/folio number, Email id, Mobile number, to the Company's email address a cs@jgchem.com latest by 4 p.m. (IST) on Saturday, the 14th day of September, 2024.
- Members holding shares in physical form who have not yet registered their email addresses with the Company / Company's RTA / Depository, can get the same registered and obtain the Notice of the 23<sup>st</sup> AGM of the Company along with the Annual Report for the financial year ended 31<sup>st</sup> March, 2024 and/or login details for joining the 23<sup>rd</sup> AGM of the Company through VC/OAVM facility including e-voting, by sending scanned copy of the following documen by email to the Company's RTA's email id. viz. einward.ris@kfintech.com or Company' email id. viz. cs@jgchem.com:
- a.) a signed request letter mentioning your Name. Folio Number and Complete Addres number and email address to b registered;
- b.) self attested scanned copy of the PAN Card;

c.) self attested scanned copy of any document (such as Aadhar Card, Driving License Voter Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company

10. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) fo Shareholders and e-volting user manual for Shareholders available at the download sector of <u>www.evoting.nsdl.com</u> or call on : 022-4886 7000 and 022-2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL, Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai - 400013 through email at evoting@nsdl.co.in.

For J.G. Chemicals Limited Sd/ Swati Poddar Place:- Kolkata Date:- 28.08.2024 **Company Secretary & Compliance Office** 

09/2023 dated September 25, 2023, and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/F CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by Securities and Exchange Board of India "SEBI"), the Company has sent the Notice of the 40<sup>th</sup> AGM and Annual report for the FY 2023-2024, to the Shareholders through email Only.

Members having Demat Account and who have not yet registered their E-mail ID' for receiving documents in electronic form are requested to register their E-mail ID's with their Depository. Members having shares in physical form may register the E-mail ID's by sending an E-mail to Company's email id: info@rishitechtex.com of to the Company's Registrar & Transfer Agent, M/s. Adroit Corporate Services Private imited, email id: sandeeps@adroitcorporate.com with a Signed Request letter mentioning their Folio Number and the Email ID / PAN (Self attested copy) that is to be registered along with the cancelled Chegue. Members are requested to keep the -mail ID's updated in the Demat account or with the Company as the case may be Members holding shares either in physical form or dematerialised form, as or cut-off date i. e. Friday, 13th September, 2024, can cast their votes electronically of all the businesses set forth in the Notice of the AGM, through remote e-voting facility or through electronic voting facility during the AGM provided by Central Depositor Services (India) Limited (CDSL).

In compliance with the Provisions of section 108 of the Companies Act, 201 ind the Rules made thereunder and Regulation 44 of SEBI Listing Regulations, a mended: all the members are informed that :

1. The Company is providing remote e-voting facility to its members to cast the vote by electronic means on the resolutions set out in the Notice of the 40th AGM 2. The remote e-voting shall commence on 16th September, 2024. (9.00 a. m. IST) 3. The remote e-voting shall end on Thursday, 19th September, 2024 (5.00 p. m. IST) 4. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting of electronic voting during the 40<sup>th</sup> AGM is Friday, 13<sup>th</sup> September, 2024.

5. Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after dispatch of Notice of 40th AGM alongwith Annual Report as on the cut-off date i.e. Friday, 23rd August, 2024 but before remote e-voting cut-of date i.e. Friday, 13th September, 2024, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com However. if he / she is already registered with CDSL for remote E-voting then he / she can use his / he existing User ID and password for casting vote.

. In case of any grievances, queries or issues regarding remote e-voting proces Members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and remote e-voting manual available at www.evotingindia.com under help section or ma contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai-400 013, or write an Email a helpdesk.evoting@cdslindia.com or Toll Free No.: 1800-21-09911.

7. The remote e-voting shall not be allowed beyond Thursday, 19th September 2024 (5.00 p. m. IST)

3. Members who did not cast their votes by way of remote e-voting shall be able to exercise their rights at the 40th AGM by way of electronic voting facility provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) during the 40th AGM. . Members who have cast their votes by remote e-voting may also attend th

40th AGM but shall not be entitled to cast their vote again. A Member whose name appears in the Register of members or in Register of beneficial owners as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting and electronic voting during the AGM.

0. The Company has appointed M/s. Sudhanwa S. Kalamkar & Associates Practicing Company Secretaries to act as a Scrutinizer, to scrutinise the remote e-voting process and electronic voting during the 40th AGM.

otice is hereby given that pursuant to the provisions of Section 91 of th Act read the relevant Rules framed thereunder and Regulation 42 of the SEB Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books o the Company shall remain closed from Saturday, September 14, 2024 to Friday, September 20, 2024 (both days inclusive) for the purpose of 40th AGM. By Order of the Boa Sd

Place: Mumbai Gauri Ganga Date : 28.08.2024 Company Secretary are also available on the Company's corporate website at www.iplcorp.in, on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited a www.nseindia.com, and also on the website of the RTA at https://evoting.kfintech.com.

### Instructions for remote e-voting and e-voting during AGM:

n terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration Rules, 2014, Secretarial Standard-2 on General Meetings and relevant provisions of the Listing Regulations, each as amended, the Company is pleased to provide to its Members, the facility to exercise their right to vote electronically, through e-voting services provided by KFintech from a place other than the venue of the AGM ("remote e-voting"), on all resolutions as set out in the Notice Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and Members attending th AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the AGM.

Information and instructions including details of user id and password relating to e-voting have bee sent to the Members through e-mail. The same login credentials should be used for attending the AGM through VC / OAVM.

The manner of remote e-voting by Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM which is also available on the corporate website of the Company: <u>www.jplcorp.in</u> and on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited a www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of KFintech, a https://evoting.kfintech.com.

### The Members of the Company are further informed as follows:

a) The remote e-voting will begin on Friday. September 20, 2024 (09:00 a.m. IST) and end on Monday, September 23, 2024 (05:00 p.m. IST). The remote e-voting module shall be disable by KFintech for voting thereafter

- A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficia Ownership maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Tuesday, September 17 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company A person who is not the Member as on the cut-off date should treat this Notice for informatio purpose only.
- In case a person has become the Member of the Company after the dispatch of this Notice but on or before the cut-off date may obtain the User ID and password in the manner as provided in the Notice of the AGM, which is available on Company's website and KFintech's website.
- d) In case a person has become the Member of the Company after the dispatch of this Notice bu on or before the cut-off date may obtain the User ID and password in the manner as provider in the Notice of the AGM.
- Facility for voting through electronic voting system shall also be made available at the AGM for those members who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their rights at the AGM. Members who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM, but shall not be allowed to cast their vote again.

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members ma refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com or contact Ms. C. Shobha Anand, at evoting@kfintech.com or call KFintech's toll free No. 1-800-309-4001 for any further clarifications

- g) Mr. Adesh Tandon, Practising Company Secretary has been appointed as the Scrutinizer, t scrutinize the voting process in a fair and transparent manner
- The results on resolutions shall be declared not later than 2 working days from the conclusion of the AGM and the resolutions will be deemed to be passed on the AGM date subject to receip of the requisite number of votes in favor of the resolutions.
- The results declared along with the Scrutinizer's Report will be available on the website of the Company, www.jplcorp.in and on KFintech's website at https://evoting.kfintech.com and will also be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

Notice is further given that the Register of Members and Share Transfer Books of the Compan pursuant to Section 91 of the Act will remain closed from Saturday, September 14, 2024 to Tuesday eptember 24, 2024 (both days inclusive) for the purpose of the AGM.

Pursuant to the provisions of Regulation 42 of the Listing Regulations, the Company has fixe Friday, September 13, 2024 as the record date for the purpose of payment of dividend. The final dividend, if declared at the AGM, will be paid within the time prescribed under law i.e. on or before October 23, 2024. For Jagran Prakashan Limited

	Sd/-	
	(Amit Jaiswal)	
Place: Kanpur	Chief Financial Officer, Company Secretary and Compliance Officer	
Date: August 27, 2024	ICSI Membership No.: F5863	

- e) Remote e-voting module will be disabled by NSDL after 5.00 p.m. IST on Wednesday, September 18, 2024.
- f) The facility for voting through electronic voting system shall also be made available for Members present at the AGM.
- g) Member may participate in the AGM even after exercising his vote, by remote e-voting, but shall not be allowed to vote again in the AGM;
- h) Only a person whose name is recorded in the Register of Members or in the r of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut off date Thursday. September 12, 2024 shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting through electronic voting system at the AGM;
- Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Thursday, September 12, 2024, may obtain the login ID and password by sending an e-mail to evoting@nsdl.com However, if the member is already registered with NSDL for e-voting then the existing user ID and password can be used for remote e-voting. Members may note that :
- i) Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;
- ii) The facility for voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting during the AGM;
- iii) The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and
- iv) Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM;
- k) The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The details will also be made available on the website of the Company. Shareholders are requested to visit www.geeceeventures.com
- In case of any queries relating to e-voting, members may refer to the FAQs for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no. 022 - 4886 7000 or send a request at evoting@nsdl.com; and in case of any grievances connected with the facility of remote e-voting please contact Mr. Sagar Gudhate, NSDL, 301, 3rd Floor, Naman Chambers, G Block, Plot No- C-32, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400051 or Email at evoting@nsdl.com
- m) The members who require technical assistance to access and participate in the meeting through VC may contact the helpline number: 022 - 4886 7000 **Record Date**

Also, notice is hereby given that the record date for the purpose of payment o dividend on equity shares for the year ended March 31, 2024 is September 04 2024. Accordingly the dividend of Rs. 2/- per equity share as recommended by board, if approved at Annual General Meeting, would be paid to those members whose name appears on the register of Members at the end of the day on September 04, 2024.

Members may note that the Income-tax Act, 1961, ("the IT Act") as amended by the Finance Act, 2020, mandates that dividend paid or distributed by a company on or after April 1, 2020 shall be taxable in the hands of members The Company shall therefore be required to deduct tax at source (TDS) at the time of making the payment of final dividend. To enable us to determine the appropriate TDS rate as applicable, members are requested to submit relevant documents on or before Thursday 05th September, 2024.

The detailed communication regarding TDS on dividend is provided on the link https://www.geeceeventures.com/uploads/Investorrelations/pdfs/communication-to-shareholders-deduction-of-tax-atsource 2024-2819.pdf

	For GeeCee Ventures Limited
Place : Mumbai	Sd/-
Dated : August 27, 2024	Dipyanti Jaiswar
	Company Secretary











# मलेरिया, डेंग्यूसह जलजन्य, किटकजन्य व साथरोग आजारांबाबत २४ ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन



अशाच प्रकारचे विशेष

शिबिर दि. २८ ऑगस्ट

२०२४ रोजी २४ नागरी

सकाळी १० ते दुपारी २

करण्यात आलेले आहे.

आयोजन करण्यात येत आहे.

केलेल्या अशा

प्राथमिक आरोग्य

केंद्रांच्या कार्यक्षेत्रात

या वेळेत आयोजित

नवी मुंबई, दि. २७ (वार्ताहर) : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप, डेंग्यू तसेच जलजन्य व साथरोग आजारांबाबत जनजागृती व्हावी आणि या माध्यमातून हे आजार होण्यासाठी घेत खबरदारी प्रतिबंधात्मक उपाययोजना यादृष्टीने केल्या जाव्यात आयुक्त डॉ. महापालिका कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत २४ विविध वेळी एकाच

### बांधकाम ठिकाणांवरील ध्वनी, वायू प्रदूषण टाळण्याकरिता 'मानक

विशेष शिबिरांचे

ठिकाणी

नवी मुंबई, दि. २७ (वार्ताहर) : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी बांधकाम व पुनर्विकासाची कामे सुर आहेत. या कामांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व ब्लास्टिंगच्या अनुषंगाने नागरिकांकडून व लोकप्रतिनिधींकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत असतात. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने 'मानक कार्यप्रणाली (SOP)' तयार करण्याकरिता नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या दि. २४/०४/२०२४ रोजीच्या आदेशान्वये नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर अतिरिक्त आयुक्त (२) श्री. शिरीष आरदवाड यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ सदस्यांची समिती गठित करण्यात आलेली होती सदर समितीने विविध बैठका घेऊन तयार केलेल्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम परवानगी धारकांनी / विकासकांनी / कंत्राटदारानी अवलंबण्याच्या वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण व एकापेक्षा जास्त खोलीच्या बेसमेंटबाबत उत्खनन / ब्लास्टिंग करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत मानक कार्यप्रणाली (SOP) तसेच बांधकाम प्रकल्पांच्या साईटवर होणा-या वायू व ध्वनीप्रदूषण विषयक दंडात्मक कारवाईबाबतच्या प्रस्तावास महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी दि. २६ / ०७ / २०२४ रोजी, ठराव क्र. ६४५२ अन्वये मंजूरी दिलेली आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सुरु असलेल्या कामांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व ब्लास्टींगकरिता अवलंबवयाची 'मानक कार्यप्रणाली' आणि बांधकाम प्रकल्पांच्या साईटवर होणा-या वायू व ध्वनीप्रदूषण – दंडात्मक कारवाईबाबतचे परिपत्रक तयार करण्यात आले असून त्यास आयुक्त महोदयांनी ०१ ऑगस्ट २०२४ रोजी मान्यता प्रदान केलेली आहे. बांधकाम प्रकल्पावर नियंत्रण करण्यासार्ठ टास्क फोर्सची नियुक्ती

नागरिकांनी 999905 नागरिकांचे रक्त नमुने तपासणीची सुविधाही उपलब्ध ठेवण्यात आली असून १०५७ रक्ततपासणी नागरिकांची करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.

आहे. याप्रमाणे विविध २४ ठिकाणी २८ ऑगस्ट रोजी सकाळी ४० ते दुपारी २ या वेळेत सर्व तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने घेण्यात येणार आहेत तसेच हिवताप, डेंग्यू आणि जलजन्य साथरोग व आजारांबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात येणार आहे.

नमुंमपा क्षेत्रातील हिवताप, डेंग्यू आणि जलजन्य व साथरोग आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागाची आवश्यकता यापूर्वी ४ वेळा आयोजित शिबिरांना असून नमुंमपा कार्यक्षेत्रातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद नागरिकांनी आपपापल्या भागात लाभला असून आत्तापर्यंत ४ आयोजित शिबिरांचा लाभ घेऊन माहिती करून घ्यावी दिवशी, प्रत्येक दिवशी २४ ठिकाणी झालेल्या शिबिरांना तसेच ताप असल्यास रक्ताची

भेट तपासणी करुन घ्यावी असे आवाहन शिवमंदिरात श्रावण महिन्याच्या दिलेली आहे. या शिबिरांमध्ये नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या स्मरणार्थ वतीने करण्यात येत आहे.

जाहीर सूचना सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, फ्लॅट धार फ्लॅट क्र. ७०३, ७ वा मजला, ए विंग, एम. के. हाईटस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., एल विभाग तमोर, सीएसटी रोड, जमिन धारक सीटीएस क्र. ६२१ गाव कुर्ला, कुर्ला (प), मुंबई ४०० ०७० (यापुढे सदर प्रशांत जवादे यांनी दिलेली म्लॅट म्हणून संदर्भित) मालमत्ता धारक आहेत. दिवंगत खान सिकंदर रेहमान हे सदर फ्लॅटचे मालक हो व त्यांचा मृत्यू दि. १७.०२.२०२३ रोजी झाला होता व त्यांची पत्नी दिवंगत साजेदा सिकंदर खान यांचा मृत्यू दि. १३.०६.२०१५ रोजी झाला व त्यांच्या माग श्री. फानूस सिकंदर खान (मुलगा) श्री. सराहत सिकंदर खान (मुलगा) ३. श्रीम. अलमास अब्दल रौंफ शेख (विवाहित मुलगी ८. श्रीम. मुफिदा आयूब खान (विवाहित मुलगी) हे केवळ कायदेशीर वारस व मयत यांचे प्रतिनिधी आहेत रिलीज करार दि. ०२.०२.२०२४ अनुसार नोंदणीकृत सि केआरएल-३/२३०२/२०२४ १. श्री. फानूस सिकंदर खान, २. श्री. सराहत सिकंदर खान ३. श्रीम. मुफिदा आयुब खान यांच्या दरम्या शेअर, हक, अधिकार व हितसंबंध मयत सट म्लॅटमधील १. श्रीम. अलमास अब्दल रौफ शेख यांच्य नावे हस्तांतरण केले होते. व सदर शेअर, हक्क, अधिक

व हितसंबंध सोसायटीमधील खालील कायदा प्रक्रिया अनुसार हस्तांतरण करण्यास इच्छक आहेत. सर्व बॅक्स, वित्तीय संस्था, व्यक्ती, बिल्डर्स आदी याद्व माझे अशील वा मला त्यांचे काऊन्सेल यांना कोणतेई दावे असल्यास तसेच दावे, आक्षेप काही असल्यास व कोणाही व्यक्तीस अर्ज मालमत्तेमध्ये हक, अधिकार हितमंबंध असल्यास तसेच रिलीज/ कायदेशीर वारर आदी काही असल्यास त्यांनी सदर पसिद्धी तारखोपासू १५ दिवसांच्या आत योग्य पुराव्यांसह सूचित करा अन्यथा आक्षेप वा दावे गहित धरले जाणार नाहीत. ठिकाण : मुंबई सही दि. २८.०८.२०२४ वासिम जमशेर शेर बकील उच्च न्यायालय, मुंबई

अंतर्ग

कुर्ला (प), मुंबई ४०० ०७० ते. ९८६०७८६०३०

आम्रपली शॉपिंग सेंटर, व्ही. एम. रोड, जुहु मुंबई ४०० ०४९. दूर. क्र. ०२२-२६१४९७२१, ०२२-२६१२६८८९ 🛭 ई**-मेल : B**0386@psb.co.in पंजाब ॲन्ड सिंद बँक (भारत सरकारचा उपक्रम) जप्ती सूचना पंजाब ॲन्ड सिंद बैंके मार्फत खालील निर्देशित कर्जदार/ हमीदार यांच्याद्वारे प्राप्त कर्ज सेबंधात खालील निर्देशित तारखेस एनपीए म्हणून वर्गीकृत केले आहे. बँकेने आधीच कार्यप्रणाली जारी बिस्तुत जप्ती सूचना नोंदणीकृत पोस्ट दि. १९.०८.२०२४ रोजी ॲकनोलेइजमेंट समवेत आधीच सूचना जारी केली आहे व ती सूचना परत दि. २०.०८.२०२४ रोजी परत केली आहे. आम्ही बोहनांचा (मालमत्ता) यांचा ताबा घेण्यास कसूर केली असल्याने तुम्ही सदर सूचनेच्या १५ दिवसांच्या प्रसिद्धी तारखेपासून सूचित करावे. कर्जदार यांनी प्रतिभूती म्हणून सदर करार व दस्तावेज संबंधित मालमत्ता (वाहन) संबंधात पंजाब अन्ड सिंद बँक यांना प्रभारित केले आहे. कर्जदार/ हमीदार यांचे नाव व एनपीए तारीख मागणी सचना दिनांक/ थकित रक्षम मालमत्ता प्रभारित विवरण १. श्री. सैयद वाजीद अली, सैयद इरशाद अली यांचा मुलगा (कर्जदार टोयोटा फॉर्च्युनर सिग्मा ४ (एटी) जप्ती सूचना दिनांक १९.०८.२०२४ रूम क्र. ३, प्लॉट क्र. ११४, २ रा मजला, अली उमर स्ट्रीट, मिस्त्री मोहल्ला पायधु-नोंदणीकरण क्र. एमएच०१ईजे८४२५ मांडवी, मुंबई ४०० ००३ चेसीस क्र. : रु. ४७.६८.७५६.६१ + व्याज व मबीजेबीए३एफएस२००८४८६१६–११२३ २. श्री. सैयद फराझ अली, सैयद वाजीद अली यांचा मुलगा (हमीदार) अन्य प्रभार दि. १९.०८.२०२४ रूम क्र. ३, प्लॉट क्र. ११४, २ रा मजला, अली उमर स्ट्रीट, मिस्त्री मोहल्ला पायधु-इंजिन क्रमांक १जीडीए७६३८३१ मांडवी, मुंबई ४०० ००३ उत्पादन वर्ष : २०२३ एनपीए तारीख : २९.०७.२०२४ जप्ती सचना अनुसार संबंधित कर्जदार/ हमीदार यांना वरील मालमत्तेचे हस्तांतरण वरील मालमत्ता अनुसार विक्री, भाडेकरार वा अन्य काही असल्यास तारणगहाण वरील कर्ज खाते संबंधात आहे. कोणतेही संबंधित सदर तरतूदी संबंधात संबंधित व्यक्तींना त्यानुसार दंड आकारण्यात येईल दिनांक : २६.०८.२०२४ ठिकाण : जुहू मुंबई पंजाब ॲन्ड सिंद बँक बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra ठाणे क्षेत्रिय कार्यालय बी-३७, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (प) ४०० ६०४. दूर. : ०२२-२५८२३०४०, २५८२९४३६ फॅक्स : ०२२-२५८२९७३१ ई-मेल : cmmarc tha@mahabank.co.in A GOVT. OF INDIA UNDERTAKING एक परिवार एक बैं मागणी सचना सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शीअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी कायदा) यांच्या अनुच्छेद १३(२) सहवाचन सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) नियम, २००२ च्या नियम ३(१) अंतर्गत सूचना) बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यासह खालील निर्देशित कर्जदार यांचे खाते एनपीए म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहेत, बँकेने खालील निर्देशित तारखेंस सरफैसी कायद्याच्या अनच्छे १३(२) अंतर्गत सूचना जारी केली होती. सदर सूचना खालील निर्देशित कर्जदार/ हमीदार यांना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्याबर पाठविली होती ती त्यांना मिळाली नाही आहे सदर जाहीर सचना सर्व संबंधितांना माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आली होती. खालील निर्देशित कर्जदार/ हमीदार यांना आवाहन करण्यात थेते की, त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र यांना ही सूचना पसिद्ध झाल्याच्या तारखोपासून ६० दिवसांत खालील नमुद रक्कम जी आपल्याकडे संबंधित तारखेला येणे आहे अधिक त्यावरील त्यापुढे विहित करण्यात आलेल्या दराने संपूर्ण रक्कम प्रदान होईपर्यंत, कर्ज/ अन्य करारनामा यांच्या अनुसार जी कागदपत्रे आपण निष्पादित केली आहेत त्यांच्या अनुसार अदा करावी. सदरील करारनामा अनुसार कर्जदार यांच्या सुरक्षेसाठी मालमत्ता ज्यांच्या नावांच्या समोर निर्देशित करण्यात आल्या आहेत, त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्र यांचा भार आहे. कर्जदार/ सह-कर्जदार यांचे नाव व पत्ता : श्रीम. ऐंजल जॉय क्रिस्टोफर कंभावाडेकर (कर्जदार) २८/१ उत्तम अपार्टमेंट. मिठबंदर रोड कोपरी, ठाणे ४०० ६०३ . श्रीम. क्लोरिस क्रिस्टोफर कुंभावाडेकर (कर्जदार) २८/१ उत्तम अपार्टमेंट, मिठबंदर रोड कोपरी, ठाणे ४०० ६०३. ३. श्री. क्रिस्टोफर के. कुंभावाडेकर (कर्जदार) २८/१ उत्तम अपार्टमेंट, मिठबंदर रोड कोपरी, ठाणे ४०० ६०३ कोपरी शाखा शाखा नाव मागणी सूचना दिनांक 30.09.2028 एनपीए तारीख २९.०७.२०२४ समतुल्य गहाण मालमत्ता : बी-२८/१, उत्तमोत्तम अपार्टमेंट. मिठबंदर रोड. कोपरी. ठाणे ४००६०३. मालमत्ता विवरण/ प्रभारित मालमत्ता याची थकबाकी मागणी सूचना अनुस . १२,५८,७८५.६९ अधिक त्यावरील व्याज ११.६५ दि. ३०.०७.२०२४ अनुसार सदर सूचनेच्या स्विकृती तारखेपासून ६७ देवसांच्या आत. ईडीयूएलएन – एबीआरडी – प्रायोरिटी–बेस रु. २०,००,०००.०० खाते क्र. ६०१२२७४०१४४ पत सुविधा स्वरूप व रक्कम सध्याची थकबाकी (दि. ३०.०७.२०२४ लेड्जर उर्वरित – रु. १२,१०,७५०.६९/– अलागू व्याज – रु. ४८,०३५.००/-

## अंबरनाथ पूर्व संकुलात नरेंद्राचार्यजी महाराज यांचे प्रवचन

**PUBLIC NOTICE** 

General public is hereby informed that

one Mrs. Afsar Lateef Sayyad (died on

16/10/2020), was the sole owner and

lawful possessor of the residential flat

situated at: A/2101, Unity Complex,

Near Gulmohar Park, Yari Road,

Versova, Andheri (West), Mumbai

400061. My client - Mrs. Ayesha

Atique Shaikh alias Ms. Syeda Ayesha

Siddiqa, being the daughter of the said

deceased, is not only the sole legal

deceased, but also is the sole nominee

in respect of the society membership

दि. अंबरनाथ, (वार्ताहर) : अंबरनाथ पूर्व संकुलात असलेल्या प्राचीन धार्मिक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने सोमवारी शिवमंदिराच्या प्रांगणात अनंत श्री विभूषित जगादुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा heir and representative of the said प्रवचन व दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्याच्या धार्मिक उत्सवात पजेबरोबरच दरवर्षी सामाजिक उपक्रमांचा भाग म्हणन दिव्यांगांना १० संगणक, ३ थंड पाण्याचे कुलर आणि बॅटरी बाईकचे वाटप करण्यात येणार आहे.

regards to the said flat. Therefore, my client has got the said flat and/or society membership transferred to her name. If any person has any claim/ objection regards to the above, he/she may send the same to the undersigned at: 3. Vaishali CHSL, Plot No. 39, RSC MHADA, Gate No. 8, Malwani, Malad (West), Mumbai, Maharashtra 400095, within seven days from the date of publication of this notice. Rahul J. Gada, Advocate

एम के व्हेचर्स कॅपिटल लिमिटेड

(पूर्वीचे ईकॅब सिक्य्रिटीज ॲन्ड इन्व्हेस्टमेटस लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएन: L17100MH1991PLC059848 नोदणीकृत कार्यालय – एक्सप्रेस टॉवर्स, ११ वा मजला, रामनाथ गोएंका मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१. द्र. +९१ २२ ६२६७ ३७०१

ईमेल info@mkventurescapital.com वेबसाइट : https://mkventurescapital.com तेहत्तीस (३३) वी वार्षिक सर्वसाधारण सभा संबंधात माहिती

 तेहत्तीसवी (३३) वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीची व्हिडीओ कॉन्फरेसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत शुक्रवार, दि. २० सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११,०० वा. भारतीय अहवाल वेळ (भाप्रवे) अनसार सर्व कंपनी कायदा. २०१३ च्या लाग तरतद अनुपालन व नियम अनुसार मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) व सीक्य्रिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता (एलओडीआर) विनियमन २०१५ व सामान्य सर्क्यलर क. १४/२०२० दि. ८ एप्रिल. २०२० व १७/२०२० दि १३ एप्रिल, २०२० संबंधात स्पष्टीकरण संबंधात कंपनीदारे जारी विशेष ठराव अनसार कंपनी कायदा. २०१३ अनुसार कोव्हिड १९ अनुसार सामान्य सर्क्युलर क्र. २०/२०२० दि. ५ मे २०२० १०/२०२२ दि. २८ डिसेंबर, २०२२ अनुसार सदर सर्क्युलर अनुसार नवीन अनुसार सामान्य सर्क्युलर क्र. ०९/२०२३ दि. २५ सप्टेंबर, २०२३ अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) वरील स्पष्टीकरणावर व्हिडीओ कॉन्फरेंसिंग व्हीसी वा अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलस म्हणून). एमसीए सर्क्युलर अनुसार कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत आयोजित केली आहे.

 एमसीए सर्क्यलर अनुसार व सेबी सर्क्युलर अनुसार क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१. सीआयआर/पी/२०२०/७९ दि. १२ मे. २०२०, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर. पी/२०२१/११ दि. १५ जानेवारी, २०२१, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/ पी/२०२२/६२ दि. १३ मे, २०२२. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/सीआयआर/ पी/२०२३/४ दि. ५ जानेवारी, २०२३ व सेबी/एचओ/सीएफडी-पीओडी-२/पी, सीआयआर/२०२३/१६७ दि. ०७ ऑक्टोबर, २०२३ अनुसार सीक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी (एकत्रितरित्या सेबी सर्क्युलर म्हणून) अनुसार आहे. एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता सचना ईलेक्टॉनिक स्वरूपात ईमेल आयडी वर कंपनी/ डिपॉझिटरी सह नोंदणीकत आहे. सभासदांनी नोंद घ्यावी की, वार्षिक अहवाल २०२३-२४ करित कंपनीची वेबसाइट https://mkventurescapital.com वर उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) (एजीएमकरिता व्हीसी/ ओएव्हीएम सुविधा मार्फत परोक्ष ई-मतदान, ई-मतदानाच्या कंपनीद्वारे नियुक्त एजन्सी) अर्थात www.evotingindia. com

### नोंदणीकरण स्वरूप/ ईमेल आयडी अद्ययावत करणे :

१. प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स व आवश्यक तपशील जसे की, कंपनीचे ईमेल आयडी नोंदीकृत नसल्यास/ अद्ययावत नसल्यास सर्व मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना सी १०१, एम्बासी २४७, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०० ०८३ येथे फॉर्म क्र. आयएसआर-१ (कंपनीच्या वेबसाइट वर उपलब्ध) येथे आहे.

बी. डिमटेरियलाईज्ड शेअर्स धारक सभासदांनी त्यांचे नोंदणीकत ईमेल आययडी नोंदणीकरण व अद्ययावत करणयाकरिता डिपॉझिटरी पार्टियपंटूस सह करावे.

### ४. ई–मतदाना मार्फत मतदान करण्याचे स्वरूप :

ए. सर्व भागधारक ज्यांना प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारक आहेत त्यांना वैध हस्तांतरण, ट्रान्समिशन वा ट्रान्सपोजिशन विनंती संबंधात कंपनीसह दाखाल करावे.

बी. भागधारक यांना एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्याकरित सविधा पटान केली आहे व ईलेक्टॉनिक मतदान पणाली (परोक्ष ई-मतदान) सविधा मार्फत सीडीएसएल द्वारे पदान केली आहे, ज्याचा तपशील एजीएमच्या सूचनेमध्ये विहित आहे.

सी. परोक्ष ई-मतदानाची सुरुवात मंगळवार, दि. १७ सप्टेंबर, २०२४ रोजी ९.०० वा. सुरुहोत आहे व गुरुवार दि. १९ सप्टेंबर, २०२४ रोजी ५.०० वा. बंद होत आहे. सदर कालावधीच्या दरम्यान भागधारक ज्यांचे शेअर्स पत्यक्ष वा डिमटेरियलाईज्ड स्वयपातील आहेत त्यांना शुक्रवार दि. १३ सप्टेंबर, २०२४ राजी (निर्धारित तारीख) अनुसार मतदान ईलेक्ट्रॉनिकली करावे.

डी. मतदानाकरिता सुविधा ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात एजीएममध्ये उपलब्ध आहे व एजी सभासदांना पाडण्यारिता पद्धतीने पार पाडावी म्हणून आयोजित केली आहे.

सभासदांनी कृपया नोद घ्यावी की अध्यक्ष व त्यांच्या उपस्थितीमध्ये व्यवस्थापकीय संचालक वा त्या संबंधात तक्रार असल्यास ईलेक्टॉनिक मीन्स मार्फत सभासदांनी एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई-मतदान वा ई-मतदान प्रणालीचा वापर करावा.

	एम के व्हेचर्स कॅपिटल लिमिटेड करिता
	सही/-
ठिकाण : मुंबई	संकेत राठी
दि. २८ ऑगस्ट, २०२४	कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

### जाहीर सूचना

सूचना देण्यात येते की, विक्रीचे करार दि. ३ एप्रिल, १९९५ मे. दत्तानी कन्स्ट्रक्शन्स यांनी सर त्यांचे हक्क, अधिकार व हितसंबंध सदर फ्लॅट क्र. बी-६५, मोजमापित ५४५ चौ. फूट, सुपर बिल्ट अप क्षेत्रफळ, समतुल्य ४३६ चौ. फूट बिल्ट अप क्षेत्रफळ, ६ वा मजला, दत्तानी पार्क बिल्डींग क. २. गाव पोईसर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ, कांटिवली (पर्व), मंबई ४०० १०१ ह मालमत्ता क. **बिंदी एस. नायर** यांना दस्तावेज क्र. पीबीडीआर२-१५६९/१९९५ दि. १९.०८.१९९५ अंतर्गत विक्री, हस्तांतरण व अभिहस्तांकन केले व नंतर सदर सोसायटीने ५ संपर्ण प्रदानित शेअस रु. ५०/- प्रत्येकी धारक विभिन्न क्र. **३८१ ते ३८५** (समाविष्ट दोन्ही) शेअर प्रमाणपत्र क्र. ७ दि. ३०.११.१९९३ चे कु. बिंदी एस. नायर यांच्या नावे केले व नंतर सदर विक्री करा दि. २९ ऑक्टोबर, २००२ कु. बिंदी एस. नायर यांनी सदर त्यांचे हक, अधिकार व हितसंबंध फ्लॅ जागेचे श्रीम. **मधू अगरवाल व श्री. मुकेश अगरवाल** यांना दस्तावेज क्र. बीडीआर५-०८६११-२००२ दि. ३०.१०.२००२ अंतर्गत विक्री, हस्तांतरण व अभिहस्तांकन केले व अविभाजीत समान शेअसी प्रत्येकी केले आहेत व सदर सोसायटीने त्यांच्या नावे सदर शेअर प्रमाणपत्र दि. ०१.१२.२००२ अंतर्गत केले. त्यानंतर श्री. **मुकेश विश्वंभरनाथ अगरवाल** यांचा मृत्यू दि. १५.०१.२०१५ रोजी मुंबई. महाराष्ट्र येथे झाला व नंतर त्यांचा अविवाहित मुलगा श्री. गौंरव मुकेश अगरवाल यांच मृत्यू दि. ०१.१०.२०२२ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला व नंतर रिलीज करार दि. २६ ऑगस्ट, २०२४ रोजी श्रीम. मधू अगरवाल हे मयत श्री. मुकेश विश्वंभरनाथ अगरवाल यांचे कायदेशीर वारस / प्रतिनिधी होते व त्यांनी अविभाजीत वारसा / ॲन्सेस्टल हक्क, अधिकार व हितसंबंध सदर फ्लॅटचे त्यांची अविवाहित मुलगी कु. **पुर्वी मुकेश अगरवाल** यांच्या नावे केले व नोंदणीकरण करा कार्यालय संयुक्त उप निबंधक, बोरिवली ७, एमएसडी यांच्यासह धारक दस्तावेज क. बीआरएल७-१७५८९-२०२४ दि. २६.०८.२०२४ अंतर्गत विहित अटी व शर्तीवर केले व भेत करार दि. २६.०८.२०२४ अनुसार श्रीम. मधू अगरवाल यांना भेट त्यांचे अविभाजीत ५०% शेअर त्यांची अविवाहित मुलगी कु. **पुर्वी मुकेश अगरवाल** यांच्या नावे नोंदणीकृत करून संयुक्त उप निबंधव बोरिवली ७, एमएसडी यांच्या कार्यालयामध्ये दस्तावेज क्र. बीआरएल७-१७५९१-२०२४ दि. २६.०८.२०२४ अनुसार विहित अटी व शर्तींवर केले व त्यानुसार माझे अशील कु. **पुर्वी मुकेश अगरवाल** हे सदर फ्लॅट जागेचे कायदेशीर व परिपूर्ण मालक आहेत व सद ोसायटीकडून त्यांच्या नावे सभासदत्व व शेअर्स हस्तांतरण करत आहेत.

कोणाही व्यक्तीस वा व्यक्तीना वरील सदर कोअर हाऊस संबंधात व कोणत्याही अन्य संबंधित दस्तावेज व/वा जागा वा कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही दावे वा दावे असल्यास तसेच अधिकार, हक्क वा हितसंबंध, गहाण, अडथळे, भाडेकरार, धारणाधिकार, पभार वा अन्य कार्ह असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात दस्तावेज पुरावे यांच्यासह श्री. अनुज विनोद मोरे यांना वकील, मंबई उच्च न्यायालय, त्यांचे कार्यालय येथे मोर असोसिएटस यांच्या नावे पत्ता ८५/डी-४ गोराई (१) विश्राम सीएचएस लि., आरएससी-१, गोराई -१, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९१ येथे सदर तारखेपासन १४ दिवसांच्या कालावधीच्या आत सचित करावे अन्यथा. सदर दावे वा दावे काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील. मंबई येथे

अनुज विनोद मोरे

वकील, मुंबई उच्च न्यायालय

दि. २८ ऑगस्ट, २०२४

जीसी व्हेंचसे लिमिटेड सीआय एन : L24249MH1984P LC032170 नोंदणीकृत कार्यालयः 209 – 210, दुसरा मजला, अरकाडिया बिल्डिंग, 195 नरिमन पॉईंट, मुंबई, 410021 दूरध्वनी क्रमांक 022 4019 8600 GEECEE फॅक्स 022 - 4019 8650 ई मेल तपशील geecee.investor@gcvl.in संकेतस्थळ www.geeceeventures.com चाळीसव्या (40 व्या) वार्षिक सर्वसाधारण सभेर्च सूचना आणि दुरस्थ इ मतदान माहिती यादारे **सचित** करण्यात येते की जीसी वेंचर्स लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची 40 वी वार्षिक सर्वसाधा तभा (एजीएम) गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार संध्याकाळी चार वाज व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / अन्य मान्यता प्राप्त दृश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून कंपनी कायव 2013 (कायदा) च्या लागू असलेल्या तरतुर्दींच्या अनुसार तसेच त्यासह वाचा सामान्य परिपत्रव 14/ 2020, 17 /2020, 20/2020, 39/ 2020, 2/ 2021, 2 /2022, दिनांक 8 एप्रिल 2020, 13 एप्रिल 2020, 5 मे 2020, 31 डिसेंबर 2020, 13 जानेवारी 2021, 5 मे 2022, 2 डिसेंबर 2022, अनुक्रमे आणि अगदी अलीकडचे परिपत्रक क्रमांक 9 /2023 दिनांक 25 सप्टेंबर 2023 जी कॉर्पो यवहार मंत्रालय (**एमसीए)** यांनी जाहीर केली आहेत त्यांच्या अनुसार तसेच त्यासह वाचा सिक्युरिटीज अँड एक्सचें बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांचे परिपत्रक क्रमांक SEBI / HO / CFD / CMD2 / CIR / P / 2021 / 1 दिनांक 15 जानेवारी 2021, परिपत्रक क्रमांक SEBI / HO / CFD / CMD2 / CIR / P / 2022 / 6 दिनांक 13 मे 2022, परिपत्रक क्रमांक SEBI / HO / CFD /PoD2 /P / CIR / P / 2023 4 दिनांक 5 जानेवारी 2023, परिपत्रक क्रमांक SEBI / HO / DDHS / P / CIR / 2023/ 016 दिनांक 6 ऑक्टोबर 2023, परिपत्रक क्रमांक SEBI / HO / CFD-PoD-2 / P / CIR / 2023 /16 दिनांक 7 ऑक्टोबर 2023 आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) अधिनियम 2015 (सेबी लिस्टिंग रेगुलेशन्स) यांच्यानुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत (एजीएम) नमद केलेल्या विषयांच अनुसार घेण्यात येणार आहे.

वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेली एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्यानुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच सचना आणि वित्तीय वर्ष 2023- 24 करिताचा समग्र वार्षिक अहवाल केवळ ई मेलच्या माध्यमातन अशा सभासदांन ू ॥ठविण्यात येणार आहे ज्या सभासदांनी आपला ई मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डीपी)/ रजिस्ट आणि ट्रान्सफर एजंट म्हणजेच लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आर टी ए) यांच्याकडे नोंदणीकृत केव आहेत.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना तसेच त्यासह एक्सप्लेनटरी स्टेटमेंट कायद्याचे कलम 102 च्या त्यासह लेखा परीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय पत्रके, संचालक मंडळाचा अहवाल आणि वैधानिक लेखापरीक्षव यांचा अहवाल (यापुढे त्यांचा एकत्रित उल्लेख वार्षिक अहवाल कसा करण्यात येत आहे) आणि जो 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षा करिता आहे तो मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातृ अज्ञा सर्व सभासदांना निर्गमित करण्यात आला आहे ज्या सभासदांचे ई मेल तपशील कंपनी/ डिपॉझिटरी पार्टीसिपन्ट (डीपी) / रजिस्टर आणि ट्रान्स्फर एजंट्स (आर टी ए) यांच्याकडे नोंदणीकृत आहे आणि ही प्रक्रिया वरील प्रमाण तमूद करण्यात आलेली एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्यानुसार पूर्ण करण्यात आली आं वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष 2023 - 24 करिता समग्र वार्षिक अहवाल कंपनी संकेतस्थळ <u>www.geeceeventures.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच तो भांडवल बाजाराची संकेतस्थळे म्हणजेच बीएसइ लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांची संके स्थळे अनुक्रमाने <u>www.bseindia.com</u>, आणि <u>www.nseindia.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात आल आहे आहे तसेच कंपनीने नियुक्त केलेले सेवा पुरवठादार म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटे (एन एस डी एल) यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथेही उपलब्ध करून देण्यात आला आहे. डलेक्टॉनिक माध्यमातन होणारे मतदान (ड मतदान)

कायद्याचे कलम 108 च्या तरतुदींच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) निय 2014 चा नियम 20 आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुसार आणि सेबी लिस्टिंग रेगुलेशन्सच नियम 44 यांच्या अनसार कंपनी आपल्या सर्व सभासदांना इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करण्याची संविधा उपलब करून देत आहे आणि ही सुविधा एनएसडीएल यांनी उपलब्ध करून दिलेल्या दूरस्थ ई मतदान सेवेच्या माध्यमातू-उपलब्ध करून देण्यात येत आहे. कंपनीचे असे सभासद ज्यांच्याकडे समभाग प्रत्यक्ष किंवा डिमॅट स्वरूपात कटऑप तारीख म्हणजेच गरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी उपलब्ध असतील असे सभासद दरस्थ इ मतदान पद्धती मतदान करू शकतील सर्व सभासदांना कळविण्यात येते की :

### ए) 40 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व त्या विषयावर दुरस्थ इ मतदान पद्धतीने

बी ) दुरस्थ ई मतदान पद्धती तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे ड मतदान यांच्या माध्यमातन मतदान करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्याकरिता कट ऑफ तारीख म्हणून गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 ही तारीख निर्धारित करण्यात आली आहे. सी) दुरस्थ ई मतदान कालावधीला सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसा सकाळी नऊ वाजता प्रारंभ करण्यात येणार आहे डी) दुरस्थ इ मतदान कालावधी <mark>बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसा</mark> संध्याकाळी पाच वाजना संपर्ष्टात येणार आहे इ) बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजल्यानंत दुरस्थ इ मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात येणार आहे फ) वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असलेल्या सभासदांकरिता सभेच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीन मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे जी ) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पर्वी दरस्थ ई मतदान पद्धतीने मतदान केलेले सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राह शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान पन्हा मतदान करता येणार नाही एच) केवळ असे सभासद ज्यांची नावे कट ऑफ तारीख म्हणजेच गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी कंपनीच्य सभासद नोंद पुस्तिकेत किंवा डिपॉझिटरी यांनी तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदणीकृत असतील तेच सभासद दरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील आय )अशी कोणतीही व्यक्ती जिने वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पर्ण झाल्यानंत कंपनीचे समभाग घेतले असतील आणि ती व्यक्ती कंपनीची सभासद झाली असेल आणि कट ऑफ तारीख म्हणजेच गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग उपलब्ध असतील तर अशी व्यक्ती <u>evoting@nsdl.com</u> येथे ई-मेलच्या माध्यमातुन संपर्क साधन लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. मात्र जर ती व्यक्ती एन एस डी एल यांच्याकडे ई मतदानासाठी याआधीच नोंदणीकृत असेल तर ती व्यक्ती दूरस्थ इ मतदानासाठी आपला सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड यांचा वापर करू शकते. ने) सभासदांनी नोंद घ्यावी की

संबंधित कर्जदार/ हमीदार यांनी बँक ऑफ महाराष्ट्र यांचे पदान करण्यास कसूर केल्यास, बॅक ऑफ महाराष्ट्र सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३(४) अंतर्गत मालमत्तेच्या संबंधात पक्रिया करण्याचे अधिकारी असतील व संबंधित कर्जदार/ हमीदार यांच्या मूल्य व जबाबदारी वर लागू असेल. सरफैसी कायद्याच्या तरतूदी अंतर्गत, संबंधित कर्जदार/ हमीदार यांनी सदर वरील मालमत्तेचे हस्तांतरण करण्याकरिता बॅक ऑफ महाराष्ट्र यांना लेखी स्वरूपात पूर्व सूचना द्यावी

एकूण : रु. १२,५८,७८५.६९/-

अन्यथा ते विक्री, भाडेकरार करू शकणार नाहीत. कोणतेही सदर सरफैसी कायदा यांच्यासह लागू दंड व/वा पेनल्टी यांच्याकरिता संबंधित व्यक्ती जबाबदार असेल अधिक माहितीकरिता सूचनादारांनी अधोहस्ताक्षरित यांच्याकडून न मिळालेली सूचना पाप्त करावी. सही/

अनुसार)

दि. २८.०८.२०२४

ठिकाण : ठाणे

करण्यात आलेली आहे.

### पक व प्राधिकृत अधिकारी क्षेत्रिय कार्यालय ठाए

## प्लॅटिनम ज्युबीली इन्हवेस्टमेट्स लिमिटेड

सीआयएन क्र. : U65999MH1952PLC008862 नोदणीकृत कार्यालय : ४०८/४०९, जॉली भवन क्र. १, १०, न्यु मरिन लाईन्स, मुंबई- ४०० ०२०. दूर. क्र. ०२२-२३७६७६००, फॅक्स : ०२२-२३७६७६०३

ई-मेल : platinumjubileeinvestments@gmail.com

### सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ७१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरेसिंग (व्हीसी), अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत गुरुवार, दि. १९ सप्टेबर, २०२४ रोजी दु. ३.०० वा. (भाप्रवे) कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) च्या तरतूद अनुपालन व नियम अनुसार यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्युलर दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व सर्क्युलर अनुसार सदर जारी संबंधात दि. २५ सप्टेंबर, २०२३ अनुसार मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए सर्क्युलर) एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार करण्याकरिता आयोजित केली आहे.

कंपनी (व्यवस्थापन व पशासन नियम, २०१४ च्या नियम १८ सहवाचन ॲक्टच्या अनुच्छेद १०१ अंतर्गत सेकेटरियअल स्टॅंडर्ड वर सामान्य सभा (एसएस-२) व एमसीए सर्क्युलर्स अनुपालन ७० वी एजीएमची सूचना वार्ष्झिक अहवाल २०२३-२४ दि. २५.०९.२०२४ रोजी पाठविली आहे व ईमेल द्वारे सभासदांना कंपनी/ निबंधक व शेअर ट्रान्सफर एजन्ट/ डिपॉथ्झटरीज द्वारे पाठविली आहे. ई-मतदान मोड्यल सभेच्या हेतुकरिता मिनीटांच्या आत अकार्यरत केला जाईल. सभासद ज्यांनी मतदान केले नसेल त्यांनी सभेमध्ये मतदान करण्याकरिता ई-मतदाना मार्फत त्यांचे मतदान पार पाडावे त्यामुळे एनएसडीएल सह आधीच नोदणीकरण करावे व ई-मतदान संबंधात (एनएसडीएल) सभासदांनी www.evoting.nsdl.com विद्यमान युजर आयडी व पासवर्ड यांना पाप्त करावा.

कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ व सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व पशासन) च्या नियम तसेच सेक्रेटरियल स्टॅंडर्ड्स जनरल मिटीग्ज (एसएस-२) सुधारित कंपनी एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित करण्याकरिता परोक्ष ई-मतदान (परोक्ष ई-मतदान) त्यांच्या सभासदांना पदान करत आहे. सभासदांचे मतदान हक इकिटी भांडवलाच्या पदानाकरिता आयोजित केले आहे. सभासदांनी एमसीए व सेबी यांच्याद्वारे जारी सर्क्युलर यांच्यासह सभासदांनी कृपया त्यांचे ईमेल आयडी अद्ययावत करावे. कंपनीने एजीएमची पाठविणी पूर्ण केली आहे.

परोक्ष ई-मतदान कालावधीची सुरुवातीची तारीखा व वेळ : रविवार, दि. १५ सप्टेबर, २०२४ रोजी स. ९.०० वा. आहे व परोक्ष ई-मतदान **ब्धवार, दि. १८ सप्टेबर, २०२४ रोजी ५.०० वा.** बंद होईल व मोड्युल एनएसडीएल द्वारे मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल व सभासदांनी सदर तारीख व वेळेनंतर ईलेक्ट्रॉनिकली मतदान करावे.

सभासद केवळ व्हीसी वा ओएव्हीएम सुविधा मार्फत एजीएममध्ये उपस्थित व सहभागी होऊ शकतात, कंपनीद्वारे प्रदानित तपशील सभेच्या सूचनेमध्ये निर्देशित आहे. त्यानुसार, कृपया नोद घ्यावी की, कंपनीच्या एजीएममध्ये सहभागी होता येईल.

सभासदांचे हक इकिटी शेअर्स धारक प्रदानित इकिटी शेअर्स कंपनीने **दि. १२.०९.२०२४ (निर्धारित तारीख)** अनुसार असेल. सभासद जे डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी त्यांचे ईमेल आयडी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स सह नोदणीकृत करावे.

एखादी व्यक्ती, जर सभाहसदांचे ईमेल आयडी आधीच कंपनी यांच्यासह नोदणीकृत असतील तर ई–मतदानाकरिता तपशील लॉगीन करून एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केला आहे व  $\operatorname{evoting}(ansdl.co.in$  वर सभासदांना ईमेल आयडीवर नोदणीकृत करून पाठविला आहे. सभासद ज्यांनी डिपॉझिटरीसह त्यांचे ईमेल आयडी नोदणीकत केले नसतील व सचनेची पाठवणी ईमतदान व परोक्ष ई-मतदानाकरिता विस्तृत प्रक्रिया व माहिती व एखाद्या व्यक्तीने जर कंपनीचे शेअर्स धारक आहे व कंपनीचे सभासद बनू इच्छित आहेत त्यांना वार्षिक अहवाल www.evoting.nsdl.com वर कंपनीद्वारे ईलेक्ट्रॉनिकली पाठविण्यात आला आहे.

श्री. मोहम्मद पिलीकांदलू (सीपी क्र. १४६०३) वा श्री. जे. यू. पुजारी (सीपी क्र. ८१८७) यांना मे. पारिख ॲन्ड असोसिएट्स प्रॅक्टीसिंग कंपनी सचिव यांना सभेमध्ये सचिव व परोक्ष ई-मतदान प्रक्रिया करिता स्पष्टी व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता आयोजित केली आहे.

एजीएम/ई-मतदान संबंधात आवश्यक माहिती/ तक्रारीकरिता कृपया फ्रिकेटली आस्क्ड केस्चन (एफएक्यूज) व ई-मतदान मॅन्युअल वरील www.evoting.nsdl.com वर हेल्प सेक्शन वा कु. पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक, एनएसडीएल यांना evoting@ nsdl.co.in चर/pallavid@nsdl.co.in द्र. ९१ २२ २४९९ ४५४५/१८००२२२-९९० वा श्री. मायकल मोटेरिओ, संचालक मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लितमटेड कार्यालय क्र. १०६ व १०७, दत्तानी प्लाझा, पूर्व पश्चिम कंपाउंड, अंधेरी कुर्ला रोड, साकिनाका – मुंबई ४०० ०७२ दूद. क्र. ०२२–२८५२०४६१/४६२ वर ईमेल आयडी service@satellitecorporate. com पाहावा.

	प्लॅटिनम ज्युबिली इन्हवेस्टमेट्स लिमिटेडकरित
	अमिन माणेकिय
ठिकाण : मुंबई	(अध्यक्ष)
दि. २८.०८.२०२४	डीआयएन ०००५३७४५

### राजा बहादुर इंटरनॅशनल लिमिटेड

नोदणीकृत कार्यालय : हमाम हाऊस, ३ रा मजला, अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१. सीआयएन : L17120MH1926PLC001273 दर. क्र. ०२२-२२६५४२७८. फॅक्स : ०२२-२२६५५२१० ईमेल आयडी : investor@rajabahadur.com/ rajabahadur@gmail.com वेबसाइट : www.rajabahadur.com

### ९८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधात भागधारक यांना सचना

**सूचना** याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ९८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, दि. ३० सप्टेबर, २०२४ रोजी दु. ३.३० वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरेस (व्हीसी)/अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएम सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचारविनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे. एजीएम समान ठिकाणी भागधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना आयोजित केली आहे. सीक्यरिटीज ॲन्ड एक्सचेज बोर्ड ऑफ इंडिया मंत्रालय यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्युलर अनुसार ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ०५ मे, २०२०, १४ डिसेंबर, २०२१ व ०५ मे, २०२२, २८ डिसेंबर, २०२२ अनसार सर्क्यलर सदर संबंधात नवीन ०९/२०२३ व दि. २५ सप्टेंबर, २०२३ अनुसार (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर्स म्हणून संदर्भित). पुढे, सेबी सर्क्युलर क्र. १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२ व ५ जानेवारी, २०२३ व ०७ ऑक्टोबर, २०२३ रोजी ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात वार्षिक अहवाल पाठविला आहे

कंपनी कायदा, २०१३ च्य अनुच्छेद १०३ अंतर्गत व सूची विनियमनाच्या हेत्करिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत भागधारक यांनी उपस्थित राहण्याकरिता ९८ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये पटानित केले आहे.

वित्तीय वर्ष २०२३-२४ (वार्षिक अहवाल) यांकरिता वार्षिक अहवालासह एजीएमची सचना सभासदांना ज्यांचे ईमेल आयडी कपंनी/रजिस्ट्र व शेअर ट्रान्सफर एजन्ट (आरटीए)/ डिपॉझिटरीज पार्टिसिपंटस यांच्यासह नोदणीकृत आहेत अशांना सदर एमसीए सर्क्यूलर व सदर सेबी सर्क्युलर सह ईमेल करण्यात येईल. ९८ वी एजीएम सूचना व सेबी सर्क्युलर व हार्ड प्रत व वार्षिक अहवाल सभासदांना ईमेल rajabahadur@gmail.com, investor@rajabahadur.com, cs@rajabahadur.com वर त्यांचे क्लाएन्ट आयडी कोट करून दिला आहेत.

कंपनीने एजीएमच्या दरम्यान सभासदांना ई-मतदानाची सुविधा प्रदान केली आहे व ज्यांनी परोक्ष ई-मतदान प्रणालीचा वापर करून कंपनीची वेबसाइट www.rajabahadur.com वर व बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

कंपनीने ई-मतदान तसेच एजीमच्या प्रक्रियेमधील ई-मतदान दरम्यान त्यांचे मतदान केले नाही त्यांना पदान केली आहे. कंपनीने नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (ई-मतदान या व्यतिरिक्त एजीएमच्या ठिकाणी) तसेच परोक्ष ई-मतदान मार्फत एजीएमची प्रक्रिया (एकत्रितरित्या ई-मतदान म्हणून संदर्भित) आहे. कंपनीने नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा नियुक्त केली आहे व भागधारक यांना ई-मतदान प्रदान केली आहे. एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित ई-मतदानाकरिता माहिती.

भागधारक ज्यांचे ईमेल आयडी आधीच कंपनी/ डिपॉझिटरी/ आरटीए यांच्यासह नोदणीकृत आहेत त्यांनी एजीएमच्या सूचनेमध्ये पदानित ई-मतदानाकरिता माहिती पाहावी

सभासद ज्यांचे ई-मेल आडी नोदणीकृत नाही आहेत त्यांनी कृपया त्यांचे ई-मेल आयडी दि. ३० ऑगस्ट, २०२४ रोजी वा पूर्वी त्यांचे नोदणीकरण करावे

१. प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स : आवश्यक तपशील जसे की, फोलिओ क्रमांक, भागधारक यांचे नाव, शेअर पमाणपत्र (पुढील व मागील) ची स्कॅन्ड पत, पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड पत), आधार (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड पत) हे सर्व मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस पायव्हेट लिमिटेड, रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट यांना फॉर्म क्र. आयएसआर-१ समवेत सेबी सर्क्यूलर दि. ०३ नोव्हेबर, २०२१ अनुसार ईमेल द्वारे व हार्ड कॉपीमध्ये ईमेल service@satellitecorporate.com/company at rajabahadur@gmail.com वर (कृपया खालील लिंक <a href="http://www.">http://www.</a> satellitecorporate.com/KYC-for> %20 Physical.pdf डाउनलोड करावी)

२. डिमॅट भागधारक यांच्याकरिता : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल–१६ डिजीटल स्वाक्षरी लाभार्थी आयडी वा एनएसडीएल - १६ डिजीट डीपीआयडी + सीएलआयडी) नाव, क्लाएन्ट मास्टर वा स्थायी खाते अहवाल पत, पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड पत), आधार (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड पत) हे सर्व ईमेल <u>service@</u> satellitecorporate.com वर प्रदान करावे व कंपनी rajabahadur@gmail. com वर सदर पुढील भविष्याच्या हेतुकरिता तुमच्या डिमॅट खत्यामध्ये तपशील अपडेट करण्याकरिता ईमेल मार्फत सचना पाठवावी.

ता	,	राजा बहादूर इंटरनॅशनल लिमिटेडकरिता	tion-of-
या		सही/-	19127 - 11
क्ष)	ठिकाण : मुंबई	आकाश जोशी	faria .
84	दिनांक : २७ ऑगस्ट, २०२४	कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी	านุาเช .

१) एखाद्या सभासदाने एखाद्या प्रस्तावावर एकदा मतदान केलेले असेल तर त्याला त्यात बदल करण्यास अनुमती दिली जाणार नाही

 वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी मतदान करण्याची संविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि . सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसीच्या माध्यमातून उपस्थित असतील आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयावर दूरस्थ ई मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला नाही किंवा त्यांना तमे करण्यास मनाई करण्यात आलेली नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील.

३) ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नार्ह आणि

४) केवळ अशा व्यक्ती ज्यांची नावे कंपनीच्या सभासद नोंद परितकेत आणि डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्य लाभार्थी मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख रोजी नोंदणीकत आहेत अशा व्यक्तीच दरस्थ ई मतदान पद्धतीने किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील

) ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहे किंवा ज्या सभासदांकडे कंपनीचे सहभाग प्रत्यक्ष . स्वरूपात आहेत आणि ज्या समभागधारकांनी आपल्या ई मेल तपशिलाची नोंदणी केलेली नाही अशा सभासदांसार्ठ दुरस्थ ई मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आला आहे सदरील तपशील कंपनीचे संकेतस्थळ येथेही उपलब्ध करून देण्यात आला आहे समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कंपनीचे संकेत स्थळ <u>www.geeceevrntures.com</u> येथे भेट द्यावी.

ल) इ मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही शंका असतील तर <u>www.evoting.nsdl.com</u> येथे डाऊनलोड विभागात सभासदांकरिता उपलब्ध असलेले फ्रिक्वेंटली आस्वड क्वेश्चन्स तसेच समभाग धारकांकरिता उपलब्ध असलेले इ मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्रमांक 022 4886 7000 येथे संपर्क साधाव किंवा evoting@nsdl.com येथे संपर्क साधावा आणि दरस्थ इ मतदान प्रक्रियेच्या माध्यमातन होणाऱ्य मतदानाच्या संदर्भात कोणत्याही शंका असतील तर श्री सागर गुधाते, एनएसडीएल, 301, तिसरा मजला, नमन चेंबर्स ,जी ब्लॉक, प्लॉट क्रमांक सी 32, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई 400 051 यांच्याशी संपर्क साधाव किंवा ई - मेलच्या माध्यमातून <u>evoting@nsdl.com</u> येथे संपर्क साधावा.

म्) व्हीसीच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याचे संदर्भात कोणत्याही सभासदाला तांत्रिक सहाय्याची आवश्यकता असल्यास त्या सभासदांनी हेल्पलाइन क्रमांक 022 4886 7000 येथे संपर्क साधावा रेकॉर्ड तारीख

त्याचप्रमाणे असेही सुचित करण्यात येते की, 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या वर्षासाठी इक्विटी समभागावर लाभांश अदायगी करिता रेकॉर्ड तारीख 4 सप्टेंबर 2024 निर्धारित करण्यात आली आहे. त्यानुसार लाभांश रुपये 2 / - प्रति समभाग कंपनीच्या संचालक मंडळाने शिफारस केला आहे. आणि वार्षिक सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यास तो अशा सभासदांना अदा करण्यात येणार आहे ज्यांची नावे 4 सप्टेंबर 2024 रोजीचे कामकाज संपताना सभासद नोंद पुस्तिकेत नोंदणीकत असतील.

सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की प्राप्तिकर कायदा 1961 (प्राप्तिकर कायदा) आणि ज्यात वित्तीय कायदा 2020 माणे सुधारणा करण्यात आली आहे त्याच्यानुसार कंपनीने 1 एप्रिल 2020 किंवा त्यानंतर अदा केलेला किंवा वितरित केलेला लाभांश सभासदांच्या खाती करपात्र उत्पन्न आहे त्यामळे कंपनीला अंतिम लाभांश अदा करताना मलस्रोतांतन कपात करणे (टीडीएस) आवश्यक आहे. लागु असलेला टीडीएस दर निर्धारित करण्याकरिता सभासदांना आवाह करण्यात येते की त्यांनी आवश्यक ती प्रपत्रे गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर 2024 किंवा त्यापूर्वी सादर करावी लाभांशावरील टीडीएसच्या संदर्भात सविस्तर तपशील लिंक <u>https://www.geeceeventures.com/up-</u> loads/investor-relations/pdfs/communication-to-shareholders-deduc-

o<u>f-tax-at-source\_2024-2819.pdf</u> येथे विस्ताराने देण्यात आला आहे.

	जीसी व्हेंचर्स लिमिटेड यांच्याकरिता
स्थळ : मंबई	स्वाक्षरी / -
दिनांक : 27 ऑगस्ट 2024	दिपयंती जयस्वार
	कंपनी सेक्नेटरी